

कंस das S. P. 8, 3, 46. श्रावकंस, पपस्कोंस Sch. Vgl. कोस्य. — 2) m. n. *ein best.* Maass Tark. 3, 3, 443. H. an. MED. = श्रावक ÇKDr. Vgl. श्रद्धकंसिन्. — 3) m. n. *Messing*, *Glockengut* TRIK. 2, 9, 33. H. 1049, Sch. H. an. MED. Vgl. कंसास्त्रिय und कोस्य. — 4) m. N. pr. eines Fürsten von Mathurā, eines Sohnes von Ugrasena und Vetters von Devakī, der Mutter Kṛṣṇa's. Da ihm vorhergesagt worden war, dass er den Tod durch einen seiner Neffen finden würde, suchte er alle Kinder der Devakī zu tödten. Kṛṣṇa entgeht seinen Verfolgungen und erschlägt ihn zuletzt. Kaṁsa wird mit dem Asura Kālanemi identifiziert. TRIK. 2, 8, 23. H. 220. H. an. MED. MBh. 1, 357. 2703. 2, 594. HARIV. 2027. 2360. 3104. 3301. fgg. 4228. u. s. w. BHAG. P. 9, 24, 23. VP. 436. 493 u. s. w. Z. d. d. m. G. VI, 92. कस्य वर्मिति यच्चाहुं तयोक्ता मतकाशिनि ॥ कंसस्त्वादिपुर्वी तव उत्रो भविष्यति । HARIV. 4626. fg. Kṛṣṇa erhält die Beinamen: *Bewältiger, Besieger, Feind u. s. w. von Kaṁsa*: कंसजित् H. 221, Sch. HALĀJ. im ÇKDr. कंसनिसूटन् MBh. 3, 15528. कंस-कोशेनिसूटन् 623. कंसकृत् H. im ÇKDr. कंसाराति AK. 4, 1, 1, 16. कंसारि ÇABDAR. im ÇKDr. KATHĀS. 12, 78. RĀGĀ-TAR. 1, 59. कंसविद्वावणकरी Bein. der Durgā MBh. 4, 180. — 5) f. कंसा N. pr. einer Tochter Ugrasena's und Schwester Kaṁsa's HARIV. 2029. BHAG. P. 9, 24, 23. 39. VP. 436.

कंसक (von कंस) n. *eine Art Vitriol, das gegen Augenübel gebraucht wird* (daher auch नयनौषध), H. 1057.

कंसकार (कंस + कार) m. f. *der in Messing arbeitet* (VJUTP. 96), *Glockengießer*; als Mischlingskaste betrachtet: वैश्यायां व्रात्याणाज्ञातो श्रव्यस्तो गान्धिका वृणिक । कंसकारशङ्करौ व्रात्याणात्संक्लृयतुः ॥ BRAHADDHARMA-P. im ÇKDr. विश्वकर्मा च प्रूढायां वर्णायाम चक्रार सः । ततो व्यूचुः पुत्राश्च नवैते शिल्पकारिणः ॥ मालाकारः कर्वकारः शङ्कराः कुविन्दकः । कुम्कारः कंसकारः पठेते शिल्पिनो नरः ॥ BRAHM. P. im ÇKDr.

कंसवती (f. von कंसवत् und dieses von कंस) N. pr. einer Tochter von Ugrasena und einer Schwester von Kaṁsa und Kaṁsā HARIV. 2029. BHAG. P. 9, 24, 24. 40. VP. 436.

कंसार (कम् + सार) adj. *einen festen Kern bildend, consistent*: (ब्रह्म) गर्वां चित्कंसारं तदस्त्रिय ART. BR. 2, 9.

कंसास्त्रि (कंस + श्रस्त्रि) n. = कंस 3. TRIK. 2, 9, 33.

कंसकंस adj. (f. हि) von कंस P. 5, 1, 25. — Vgl. श्रव्यकंसिन्.

कंसाद्वया (von कंस + उद्वय) f. *eine besondere wohlriechende Erde* H. 1036. Unter den Synonymen auch श्रावकी (श्रावक = कंस 2.)

कंसु, कंसाते *schwanken, unbeständig sein; übermächtig sein; dursten* DÜRUP. 4, 16.

कंसान्तर (क० + कान्त) etwa *zersetzt*: सुखंकुणापा शेतामामित्री सेना समेर वृथानाम् । विविद्वा कंसान्तरा AV. 11, 10, 25. — Vgl. विक्रिर.

कंसन्द m. Gold UNDOK. im ÇKDr.

कंसार m. *ein best. Vogel* VS. 24, 20. — Vgl. कंसाट.

कंसरघाट m. *ein best. giftiger Baum* SUCK. 2, 231, 14. 232, 2. — Zerlegt sich in क० + घाट.

कंसुद्धि m. कंसुद्धि वृषभो युक्त श्रासीत् RV. 10, 102, 6. Skt.: = शत्रूणा द्विसनाय.

कंसाट s. रेणुकाट.

ककुञ्जत् f. ein Theil des menschlichen Hinterkopfes; neben मास्तिष्क, ललाट, कगाल genannt AV. 10, 2, 8.

ककुञ्जल m. der Vogel Kātaka Rāga. im ÇKDr. — Vgl. कविञ्जल.

ककुञ्जलम् m. viell. Liebkosungswort für ein kleines Kind: ककुञ्जलमिव ज्ञायेः । श्वेतेन भूम ऊर्णुहे AV. 18, 4, 66.

ककुञ्जस्थ (ककुञ्ज + स्थ) m. N. pr. eines Enkels von Ikshvāku und Sohnes von Çāḍā; soll seinen Namen daher erhalten haben, dass er in einem Kampfe gegen die Asura auf dem Höcker (ककुञ्ज) Indra's, der sich in einen Stier verwandelt hatte, stand (स्थ). Das R. macht ihn zu einem Sohne Bhagiratha's. MBh. 1, 226. 3, 13516. HARIV. 667. fg. R. 1, 70, 38. 2, 110, 28. BHAG. P. 9, 6, 12. fgg. VP. 361. द्वचाकुञ्जस्थः ककुञ्जं नृपाणो ककुञ्जस्थ इत्यादितलक्षणे ऽभूत् RAGH. 6, 74.

ककुञ्जुद् f. am Ende eines adj. comp. angeblich für ककुञ्ज P. 5, 4, 146. 147. 1) *culmen, Kuppe, Gipfel*; übertr. *Oberstes, Haupt* H. an. 2, 223. MED. d. 22 (bei den Lexicogrr. nur die übertr. Bed. = वर्, श्रेष्ठ). श्रियमूर्धा दिवः ककुञ्जपतिः पृथिव्या श्रम् RV. 8, 44, 16. सप्त्राटस्युराणां ककुञ्जमन्तर्याणाम् AV. 6, 86, 3. वर्मनाद्रस्त्वे ककुञ्जिं (TS. ककुञ्जि) श्रपस्य 3, 4, 2, 7, 76, 3. यो वा श्रश्मेये तिष्ठः ककुञ्जे वेद ककुञ्ज राजां भवति ÇAT. BR. 13, 3, 3, 10. TS. 4, 3, 12, 2 (wo VS. ककुञ्ज्). — 2) *jede hervortragende Spitze*, z. B. beim Pfluge: हृतककुञ्जि कृतमुभग्मसुन्दरम्: BHAG. P. 5, 23, 7. auf dem Rücken des Çīcumāra 23, 7. insbes. der *Höcker des indischen Büffels* H. 1264, Sch. MED. AV. 9, 4, 8, 7, 3. 10, 9, 19. HARIV. 668. BHAG. P. 9, 6, 15. प्रितिककुञ्ज TS. 5, 6, 12, 1. ककुञ्ज = वियाण Horn TRIK. 3, 3. 204. Dieses wie वियाङ्ग H. an. wohl nur Druckfehler für वृयाङ्. — 3) *die Insignien eines Königs* (wie z. B. der weisse Sonnenschirm) TRIK. 3, 3, 204. H. an. MED. — 4) N. pr. einer Tochter Daksha's und Gemahlin Dharma's BHAG. P. in VP. 119, N. 12; vgl. ककुञ्ज् 9. — Vgl. ककुञ्ज, ककुञ्जि.

ककुञ्जुद् m. n. gaṇa श्रद्धादि zu P. 2, 4, 31. SIDDH. K. 231, b, 6, 1) = ककुञ्ज 1. AK. 3, 4, 94. H. an. 2, 223. MED. d. 22 (bei den Lexicographen nur die übertragene Bedeutung, = प्रायान्य, वर्, श्रेष्ठ): SVĀMIN zu AK. kennt indessen auch die Bed. Berggipfel ÇKDr.). त्रीणि ककुञ्जान्यस्य । त्रिककुञ्जपर्वतविशेषः P. 5, 4, 147, Sch. ब्रह्मणः ककुञ्जादर्थै AV. 10, 10, 19. ककुञ्जमतव्ये ÇAT. BR. 7, 3, 1, 35. स इह संख्ये नलावाङः ककुञ्जं सर्वरक्षासाम् R. 6, 37, 17. मध्येदृशं च ककुञ्जम् 82, 89. ककुञ्जे वेदविदाम् MRKHN. 1, 20. द्वचाकुञ्जस्थं ककुञ्जं नृपाणाम् RAGH. 6, 71. — 2) *der Höcker des indischen Büffels* AK. H. 1264. H. an. MED. KACQ. 44. ककुञ्जं तस्य चामाति स्कन्धमार्प्य धिष्ठितम् ॥ तुपारगिरितूरामे शिताधशिखरोपमम् । MBH. 13, 835. — 3) *eine Schlangenart* SUCK. 2, 263, 8. — 4) = ककुञ्ज 3. AK. H. an. MED. नृपतिककुञ्जं द्वचा यूने सितातपयारणम् RAGH. 3, 70. रात्रककुञ्जव्यपाणिभिः पार्श्वत्रिभिः 17, 27.

ककुञ्जकात्यायन (क० + कात्य) m. N. pr. eines Brahmanen und heftigen Gegners von Çākjamuni BURN. Intr. 162. Lot. de la b. l. 488. VJUTP. 91.

ककुञ्जन (क० + श्रत) m. N. pr. eines Mannes gaṇa रेवत्यादि zu P. 4, 1, 146.

ककुञ्जवतिन् (von ककुञ्ज + श्रवत्) P. 5, 2, 128, Sch.

ककुञ्जत् (von ककुञ्ज) und ककुञ्जम् (VS. 9, 6) gaṇa यवादि zu P. 8, 2,